

काव्यप्रदोष ist ein Commentar zum Kāvya-prakāṣa Verz. d. Oxf. H. 212, b, No. 302, sg. °टीका 503. HALL 174. 206.

काव्यमीमांसा f. *Theorie der Dichtkunst, Poetik* SARVADARÇANAS. 173, 15. Titel eines best. Werkes: °कार् Verz. d. Oxf. H. 135, a, 8 v. u.

काव्यलिङ्ग (2. का० + लिङ्ग) n. eine best. Redefigur, in welcher neben einer Behauptung auch die Begründung derselben implicite oder explicite ausgesprochen wird, Sāh. D. 710. 106, 9. समर्थनीयस्यार्थस्य समर्थनम् KUVALAJ. 119, b. क्लेशवाक्यपदार्थवे काव्यलिङ्गमुदाहृतम् PRATĀPAR. 98, a. Beispiel: नितोऽसि मन्द कन्दर्प मच्चिते ऽस्ति त्रिलोचनः; vgl. Spr. 2280.

काव्यसंकार (2. काव्य + सं०) m. der Schluss des Gedichts, Bez. des Segensspruches am Ende eines Schauspiels Sāh. D. 404.

काव्यादर्श (2. काव्य + श्रा०) m. Titel eines Werkes des Daṇḍin über Poetik, herausgegeben in der Bibl. ind. °मार्गन् n. Titel eines Commentars zu jenem Werke Verz. d. Oxf. H. 206, b, 8.

काव्यालंकारवृत्ति f. Titel eines Commentars zum Kāvjalām kārasūtra Verz. d. Oxf. H. 206, b, No. 487.

काव्यालंकारसूत्र n. die in der Kāvjalām kāravṛtti erklärten Sūtra über Poetik ebend.

काव्योदय (2. काव्य + उ०) m. Titel eines im ČKDā. u. त्रिपटी citirten Werkes.

काम् mit अति in अतीकाश, mit अव in अवकाश, mit नि auch in निकाश, mit परा in परकाश.

— प्र VARĀH. Brh. S. 4, 3. 36, 5. ते (नराधिपा:) न वृद्धा प्रकाशते गिरूपः समुद्रे पद्मा erscheinen nicht gross, ragen nicht hervor R. ed. Bomb. 3, 33, 6. — caus. zeigen: दत्तान् VARĀH. Brh. S. 89, 17. an den Tag legen RAGH. 8, 83.

— प्रति vgl. प्रतीकाश.

— वि caus. an den Tag legen, verbreiten: पद्मः VARĀH. Brh. S. 81, 27.

— प्राचि caus. offenbaren VARĀH. Brh. S. 68, 89.

— प्रतिसम् vgl. प्रतिसंकाश.

1. काश 2) °धवल Spr. 3303. शेताश्वेगसंपन्नाः शशिकाशसमप्रभाः (वातिनः) MBh. 9, 206. Oder ist शशिकाश als Mondschein aufzufassen?

काशकृत्त्व ein Philosoph BĀDAR. 1, 4, 22. pl. Sāṃsk. K. 183, b, 10.

काशपै m. N. pr. eines Sohnes des Kāca oder Kāci HARIV. 1734 (vgl. u. काशेष). काशपै (wohl ein missverständner pl. von काशि) देखः das von den Kāci bewohnte Land Ućcaval. zu UNĀDIS. 4, 117.

काशि 1) c) VARĀH. Brh. S. ३, ६९. 10, ४, १३. °मनुवृ ein Mann aus dem Volke der Kāci 3, 72.

काशिकृ 3) a) Verz. d. Oxf. H. 311, a, 10. KĀCIKH. 58, 14. 79, 36 bei AUFRECHT, HALĀJ. Ind. — b) काशिकावृत्ति SARVADARÇANAS. 136, 4. Auch Titel eines Commentars zur Gādādhari HALL 31.

काशिकातिलका n. Titel eines Gedichts Verz. d. Oxf. H. 127, b, No. 229.

काशिष्वर्ण = काशी० Verz. d. Oxf. H. 84, b, 16.

1. काशिन् १) द्वित॑ कथा० KATHĀS. 36, 302. — Vgl. कृपण०.

काशिष्वरृ VARIĀH. Brh. S. 11, 59.

काशिरूप heisst Pratardana Daivodāsi in RV. ANUKR. ein Kācirāga (Kācirāga Druckfehler) von seiner Frau ermordet VARĀH. Brh. S. 78, 1.

काशिराम und काशी० m. N. pr. eines Scholiasten Verz. d. Oxf. H. 287, b, No. 682. 289, b, No. 694. 291, a, No. 703.

काशीनाथ २) °तर्कपद्मानन् HALL 73. °भृ० 70.

काशीप्रकाश m. Titel eines Buches Verz. d. Oxf. H. 293, b, No. 717.

काम् UNĀDIS. 1, 87. = विकलधातु und शक्ति Ućcaval. — Vgl. कामृ. काशीय, die neuere Ausg. des HARIV. liest काशस्य (= काशिकाश्य) काशीये. m. ein Fürst der Kāci R. 7, 38, 19. °पुरी वाराणसी 17.

काशमृ, काशमृ MĀLATIM. 143, 19.

काशमीर १) m. pl. VARĀH. Brh. S. ३, ७७. sg. १८. sg. ein Fürst von Kaçmīra KATHĀS. 122, ३. — ४) b) GIT. 11, 12.

काशमीरक m. ein Fürst der Kaçmīra VARĀH. Brh. S. ३, ७०. 11, 57.

काशमीरञ्ज १) a) NAISH. 22, 56. BUĀMINIV. 1, 69 (nach AUFRECHT).

१. काश्य, सोदीपिति BHĀG. P. 10, 43, 31.

काश्यप १) निपातः काश्यपः स्पात् VS. PAIT. 8, 60. — २) काश्यपी गोत्रतः VARĀH. Brh. S. 26, ५. Kācījapa als Verfasser eines Ĝotihçāstra 21, 2. 24, 2. — ६) n. N. eines Sāman Ind. St. 3, 213, b.

काश्यपक adj. von Kācījapa herrührend: काश्यपिका संहिता Verz. d. Oxf. H. 36, a, 5.

काश्यपद्वीप s. u. कश्यप०.

काश्यपपरित्वत् m. Titel eines Abschnitts im Ratnakūta WASSERLJEW 303.

काश्यपि, तादृप् KATHĀS. 90, 110. pl. Ind. St. 3, 439. sg.

काश्यपीमुत् (का० + ४. मुत्) m. Geniesser der Erde, Fürst, König RĀGA-TAR. 1, 45.

काशाय ein rothes Gewand MBh. 2, 675 und 12, 5292 (Spr. 3613) nach der Lesart der ed. Bomb. (काशाय ed. Calc.). Spr. 3661. Z. 3 lies वक्ता-नि st. त्रक्तानि.

काषिन् adj. kratzend, reibend in पत्तापिन्.

काष्टपत्रोपायिन् (काष्ट - पत्र + उ०) m. Einer, der sich durch Bearbeitung von Holz und Blättern nährt, Sāh. D. 173, 9.

काष्टस्त्रोष्टमय (von काष्ट + लोष्ट) adj. aus Holz oder Lehm gemacht M. 8, 289.

काष्टा १) Weltgegend VARĀH. Brh. S. 9, 37. 24, 24. WEBER, ĜOT. 41. — ४) = १/१२४ Kalā WEBER, ĜOT. 92, 103. fgg. — ७) N. pr. einer Stadt Verz. d. Oxf. H. 274, b, No. 631. sg.

काष्टिक १) काष्टिकेयस्ततो ऽङ्गारान्दस्त्रापि क्रीष्णतो इनान् Holzhändler KATHĀS. 61, ५. — २) KATHĀS. 62, 145. 147.

कासार HARIV. 4834. SPR. 660. LA. (II) 91, 22.

कासू vgl. काम्.

कास्तन्त्रवर् m. N. pr. eines Mannes; pl. Sāṃsk. K. 184, a, 2.

कास्मरी s. काशमृ.

कास्मरै, in der Ausg. von KIELHORN richtig काष्मरै.

कास्त्रल २) e) N. pr. eines Autors Verz. d. Oxf. H. 113, b, 17. — Vgl. पत्रकास्त्रला.

कास्त्रलि, NILAK.: कास्त्रला वायविशेषस्तदास्त्रकास्त्रलिः । देहरित्यपि पठति.

कास्त्रलिन् m. N. pr. eines Ḣshi Verz. d. Oxf. H. 101, b, 22.

कास्त्ररक्त m. Palankinträger ĜAININI's BHĀR., ĀCVAM. 10 im ČKDā.